

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत....

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुध्दीपत्रक :- अंनियो -२०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६
हूतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक :- २४ फेब्रुवारी, २०२५

वाचा:-

- १) शासन निर्णय वित्त विभाग क्र. रानियो २०२२/प्र.क्र.३४/सेवा-४, दि.३१.०३.२०२३
- २) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.अंनियो २०२४/प्र.क्र.२८/टिएनटी-६, दि. १४.०६.२०२३
- ३) शासन निर्णय वित्त विभाग क्र. अंनियो २०१८/प्र.क्र.२९/सेवा -४ दि. २९.०९.२०१८

प्रस्तावना:-

वित्त विभागाच्या दि. ३१ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारांसह लागू करण्यात आले आहेत. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरून करण्याच्या सूचना सदर शासन निर्णयान्वये देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून या विभागाने शासन निर्णय, दिनांक १४ जून, २०२३ निर्गमित केला आहे.

तसेच वित्त विभागाच्या दिनांक ३१.०३.२०२३ च्या शासन निर्णया मधील परि. २ मधील तरतूदीनुसार वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा-४, दि.२९.०९.२०१८ अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना दि.३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात आलेली आहे.

यापूर्वी वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक २९.०९.२०१८ मध्ये पुढील प्रमाणे विहित करण्यात आले आहे:-

“ दि. ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेला कर्मचारी जर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य होण्यास पात्र असेल परंतु त्याचे खाते उघडण्याची जबाबदारी ज्या कार्यालयाची आहे, त्या कार्यालयांनी ती पार पाडली नसेल किंवा सदर कर्मचाऱ्यांचा दोष नसतांना काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचे खाते

उघडले गेले नसेल अशा कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीस, नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास देखील रु १० लक्ष इतके सानुग्रह अनुदान अनुज्ञेय राहिल. मात्र अशा प्रकरणांना मान्यता देण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती घेणे आवश्यक असेल”

वरील प्रमाणे वित्त विभागाच्या शासन निर्णय दि.२९.०९.२०१८ मधील तरतूदी विचारात घेता, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली DCPS/NPS योजनेचा सदस्य नसलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दि.३१.०३.२०२३ रोजीच्या तरतूदी लागू आहेत किंवा कसे याबाबत वित्त विभागाचे अभिप्राय घेण्यात आले. वित्त विभागाच्या दि.३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयास अनुसरून शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या दि.१४.०६.२०२३ च्या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करणे आवश्यक राहिल, असे अभिप्राय दिले आहेत. वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार शासन निर्णय क्र.अनियो २०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६, दि. १४.०६.२०२३ मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन शुध्दीपत्रक :-

शासन निर्णय दि. १४.६.२०२३ परिच्छेद क्र.१ मधील बाब :-

“ दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा - ”

याऐवजी पुढीलप्रमाणे वाचण्यात यावे:-

“दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक /उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या तरतूदी लागू असलेल्या शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना - ”

२. या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील.

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०२२४१३१५१११८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(तुषार महाजन)
शासनाचे उप सचिव

प्रति,

- १) भारत सरकारचे संचालक, वित्त विभाग, आर्थिक कार्य विभाग, (ECB&PR Division), नवी दिल्ली.
- २) मुख्य लेख अधिकारी, बी.ब्लॉक, दिल्ली प्रशासन विकास भवन, नवी दिल्ली

- ३) नियंत्रक लेखा, परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली
- ४) महालेखापाल (लेखापरिक्षा-१), महाराष्ट्र, मुंबई
- ५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता-१), महाराष्ट्र -मुंबई
- ६) महालेखापाल (लेखापरिक्षा-२), महाराष्ट्र, नागपूर
- ७) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता-२), महाराष्ट्र -नागपूर
- ८) मा. राज्यपालांचे सचिव,
- ९) मा.मुख्यमंत्र्यांचे सचिव,
- १०) मा. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव,
- ११) सर्व मा. मंत्री व मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- १२) मा.सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- १३) मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- १४) मा. विरोधी पक्ष नेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- १५) मा.उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- १६) मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- १७) सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद व संसद सदस्य
- १८) प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
- १९) प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
- २०) प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- २१) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
- २२) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- २३) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- २४) मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई
- २५) विशेष आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
- २६) शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
- २७) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
- २८) मंत्रालयीन सर्व विभागाच्या अधिनस्त विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
- २९) सर्व विभागीय आयुक्त,
- ३०) सर्व जिल्हाधिकारी,
- ३१) सर्व जिल्हयातील निवडमंडळे,
- ३२) सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य अधिकारी अधिकारी
- ३३) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- ३४) अधिदान व लेखा अधिकारी, बांद्रे, मुंबई
- ३५) सह संचालक, लेखा व कोषागारे, कोकण/ पुणे/ नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर.
- ३६) संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्ष कोकण भवन, वाशी नवी मुंबई
- ३७) सह संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण/ पुणे/ नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती/नागपूर
- ३८) निवासी लेखापरीक्षा अधिकारी,
- ३९) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- ४०) सर्व उपकोषागार अधिकारी,

- ४१) कार्यकारी संचालक, निवृत्ती वेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण बी-१४/ए, छत्रपती शिवाजी भवन, कुतुब संस्थागत क्षेत्र, कटवारिया सराय, नवी दिल्ली ११००१६४१
- ४२) कार्यकारी उपाध्यक्ष, मे. एन.एस.डी.एल e-Goverance Infrastructure Limited-१ ला मजला, टाईम्स टॉवर कमला मिल कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३
- ४३) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष,
- ४४) सर्व जिल्हायांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
- ४५) शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ४६) तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ४७) संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई
- ४८) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
- ४९) सर्व शिक्षणाधिकारी
- ५०) शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई दक्षिण/उत्तर पश्चिम,
- ५१) सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ,
- ५२) सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य,
- ५३) सर्व जिल्हयांचे वरिष्ठ लेखा परिक्षक (शिक्षण)
- ५४) शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सर्व कार्यासने
- ५५) निवड नस्ती
- ५६) अवर सचिव, वित्त विभाग, सेवा-४, मंत्रालय, मुंबई